



KEMP & COMPANY LTD.

DGP House, 88-C, Old Prabhadevi Road, Mumbai - 400 025, India. • E-mail : kemp-investor-help@vipbags.com
Phone : +91 22 6653 9000 • Fax : +91 22 6653 9089 • CIN : L24239MH1982PLC000047 • Web.: www.kempnco.com

13th May, 2025

To,
Corporate Relations Department,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

BSE Code – 506530

Subject: Submission of Newspaper Publication – Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(1)(b) read with Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement pertaining to the Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2025, published on 13th May, 2025, in the following newspapers:

1. Business Standard, All editions in English
2. Pratahkal, Mumbai in Marathi

Kindly take the same on your record and display the same on the website of the Stock Exchange.

Thanking you,

Yours faithfully,
For **Kemp & Company Limited**

Karan Gudhka
Company Secretary

Technocraft Industries (India) Limited
 Regd. Office: Technocraft House, A-25, Road No. 3, MIDC Industrial Estate, Andheri (E), Mumbai - 400093
 Tel: 4098 2222; Fax No. 4098 2200; CIN: L28120MH1992PLC069252
 Email: investor@technocraftgroup.com, website: www.technocraftgroup.com

NOTICE
 Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, May 29, 2025, inter- alia to consider and approve the Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2025.
 This intimation is also available on the website of the Company at www.technocraftgroup.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Technocraft Industries (India) Limited
 Sd/-
 Neeraj Rai
 Place: Mumbai
 Date: May 12, 2025
 Company Secretary

Navi Mumbai Municipal Corporation

Public Health Engineering Department
 Re-Tender Notice No. NMMC/ACE (Civil)/02/2025-26
 Name of work :- (92572) Providing Erecting and Commissioning Transformer and other works at Sector 2A Sewerage pump house Koparkhairane Navi Mumbai.
 Estimated Cost (Rs.) :- 1,09,38,572/-

Tender booklets will be available on e-tendering computer system at <https://mahatenders.gov.in> and at www.nmmc.gov.in website of NMMC on Dt.13/05/2025. The re-tender is to be submitted online at <https://mahatenders.gov.in> For any technical difficulties in the e-tendering process, please contact the help desk number given on this website.

The right to accept or reject any tender is reserved by the Hon'ble Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation.

(Sanjay Khatal)
 Additional City Engineer (Civil)
 Navi Mumbai Municipal Corporation

NMMC PR Adv no.85/25

Archean Chemical Industries Limited
 CIN: L24298TN2009PLC07270
 Registered Office: No.2, North Crescent Road, T Nagar, Chennai 600 017
 Tel No: 044-6109 9999; Email id: secretarial@archeanchemicals.com
 Website: www.archeanchemicals.com

NOTICE OF 16TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E VOTING
 Notice is hereby given that the Sixteenth (16th) Annual General Meeting (AGM or Meeting) of the Members of Archean Chemical Industries Limited (the Company) will be held on Monday, June 02, 2025 at 10.00 a.m. (IST) through Video Conference (VC)/ other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM.

In accordance with applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Rules made thereunder read with the MCA's General Circular no.09/2024 dated September 19, 2024 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 read with circulars issued earlier on the subject and all other applicable laws, to transact the business set forth in the Notice of the Meeting, the Company has sent Notice of the 16th AGM along with a weblink to access the Annual Report 2024-25 on Sunday, May 11, 2025, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Registrar & Transfer Agent/ Depository Participants ("DPs").

The Annual Report 2024-25 of the Company along with Notice of 16th AGM is available on the website of the Company at www.archeanchemicals.com and on the websites of the Stock Exchanges, viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of MUFUG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited) at <https://instavote.linkintime.co.in>

Remote e-Voting:
 In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing remote e-Voting facility before / during the AGM in respect of the business to be transacted as mentioned in the Notice of the 16th AGM by engaging the services of MUFUG Intime India Private Limited. The cut off date for the purpose of eligibility to vote is Monday, May 26, 2025. The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company.

The instructions for remote e-voting and e-voting during the AGM and participating in the AGM are provided in the Notice of 16th AGM.

Commencement of remote e-Voting	From 9.00 a.m. IST on Friday, May 30, 2025
Conclusion of remote e-Voting	Upto 5.00 p.m. IST on Sunday, June 01, 2025

a. The remote e-Voting module shall be disabled by MUFUG Intime India Private Limited for voting thereafter, and members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

b. The facility of remote e-Voting shall also be made available during the meeting and shall be disabled 15 minutes after the conclusion of the Meeting. Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right to vote during the Meeting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently, and shall not be entitled to vote on such resolutions again.

c. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting.

d. Any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of the Notice of 16th AGM and holding shares as on cut-off date, may obtain the user id and password by following the instructions provided in the Notice of 16th AGM.

For any queries or issues regarding attending AGM and e voting system, the Members may refer to the e-voting user manual available at instavote.linkintime.co.in under help section or contact MUFUG Intime India Private Limited at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai-400083, phone no 022- 4918 6000 / 4918 6175, email- instameet@in.mpmis.mufug.com

Dividend:
 Members may note that the Board of Directors at its meeting held on May 02, 2025, has recommended a dividend of 150% i.e. Rs. 3.00 per ordinary share of Rs. 2/- each. The dividend, if declared at the AGM, will be paid, subject to tax deduction at source ("TDS"), on or before July 01, 2025.

For Archean Chemical Industries Limited
 Sd/-
 Vijayaraghavan N E
 Place: Chennai
 Date: May 11, 2025
 Company Secretary & Compliance Officer
 M. No. A41671

THE KARUR VYSYA BANK LIMITED
 Regd. & Central Office, No. 20, Erode Road, Vadivel Nagar, L.N.S., Karur - 639002
 [CIN No: L65107TN1916PLC001295]
 [E-mail: kvb_sig@kvbmail.com] [Website: www.kvb.co.in] [Tel No: 04324-269441] [Fax No: 04324-225700]

Notice is hereby given that the following share certificate(s) issued by the Bank is reported as lost/misplaced and holder(s) of the said share certificate(s) have applied to the Bank to issue duplicate Share Certificate(s).

Folio No	Name of the Shareholder(s)	Certificate Numbers	Distinctive Numbers	No of Shares
L01254	LATHA S	5844	17344176 - 17346460	2285
		5410	16618391 - 16620785	2395
C00181	CHIDAMBARAM K K	163154	725274625 - 725275001	377
		173570	726541825 - 726542101	277

Any person who has any claim(s) in respect of the said shares should lodge such claim(s) with the Bank at its registered office within 15 days of publication of this notice else the Bank will proceed to issue Letter of Confirmation in lieu of duplicate share certificate to the aforesaid applicant(s) without any further intimation.

For The Karur Vysya Bank Limited
 Srinivasarao M
 Place: Karur
 Date: 12.05.2025
 Company Secretary

NOTICE
Smt. Asha Madhukar Ghodekar, the member of **Anamika Co-operative Housing Society Ltd.** (aka - Kohinor Apts.) having address at C.T.S. No. IV Mumbai City Mahim area, Final Plot No.729, D.S. Babrekar Marg, Dadar (West), Mumbai - 400 028 ("the said society") and holding Flat No.03 located on the first floor of the building of the society along with five (5) fully paid up shares of Rs. 250/- each bearing No. 11 to 15 (both inclusive) as covered under Share Certificate No.03 ("the said flat") died on 04-04-2025 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the society within a period of **Fifteen (15) Days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the society in such manner as provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 11:00 a.m. to 05:00 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
Anamika Co-operative Housing Society Ltd.
Hon. Secretary

Place: Mumbai.
 Date: 13/05/2025

PUBLIC NOTICE
 PUBLIC AT LARGE are hereby informed that my clients Smt. Sema Sainath Mohile, Mrs. Supriya Hemant Gujar alias Supriya Sainath Mohile and Mr. Sarvesh Sainath Mohile are legal heirs of Late Sainath Moreswar Mohile, who expired on 28.10.2023 at Thane, hereinafter referred as "SAID DECEASED".

The said deceased during his life time acquired ownership rights in respect of Flat No. 304 admeasuring 555 Sq. feet Built-up are on third floor of building known as Kund Chandra CHS Ltd., Opp. Holy Cross convent High School, K'Villa, Thane (West) 400601, hereinafter referred to as "SAID FLAT". The Kundchandra Society had issued Shared Certificate No. 12 having share Nos. 111 to 120 in the name of the said deceased on 15.08.2005, hereinafter referred to as "SAID SHARE CERTIFICATE".

After demise of the said deceased the said Share Certificate is transferred by the Society on 21.03.2025 in the name of Smt. Seema Sainath Mohile. As my clients are having equal right, title and interest in the ownership of the said Flat and indented to sale the same have instructed me to issue this public notice for verification of their share, right, title and interest in the said flat and to call upon the objection from the interested persons having legal right in the said flat.

In the circumstances aforesaid to verify the absolute share, right, title and interest of my clients in the said Flat, I hereby on behalf of my clients call upon the interested persons and public in general to submit their objections in respect of the said flat in which my clients are having joint ownership rights as legal heirs of the said deceased and forward the same with legal proof for consideration within 15 days from date of publication of this notice to the following address.

If no objection with documentary proof will be receive within stipulated period mentioned hereinabove I shall issue certificate to that effect to my clients and thereafter my client shall be at liberty to create third party right, title and interest in the ownership rights of the said flat, which please note.

Place - Thane Date: 11.05.2025.
 Sd/-
 O/a. 101, Kundchandra CHS Ltd.,
 Opp.Holy Cross High School, K'Villa,
 Thane - (W) 400 601. Phone: 022-25471744.

MR. SANJAY A. KANADE
 ADVOCATE.

DCW LIMITED
 CIN : L24110GJ1997PLC000748
 Registered Office : Dhrangadhra - 383315 (Gujarat)
 Head Office : 3rd Floor, Nirmal, Nariman Point, Mumbai - 400021
 Telephone : 022-49573007/ 3001, Website : www.dcwlimit.com, E-mail : investor.relations@dcwlimit.com

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	31.03.2025 Audited	31.12.2024 Unaudited	31.03.2024 Audited	31.03.2025 Audited
1. Total Income from operations	53,790.73	47,417.46	62,168.79	2,00,034.33
2. Net Profit / (Loss) before tax for the period	2,074.85	2,024.80	2,456.55	4,936.30
3. Net Profit / (Loss) after tax for the period	1,137.91	1,342.31	1,533.22	3,028.41
4. Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	1,080.97	1,342.31	1,514.95	2,971.47
5. Equity Share Capital of face value of ₹ 2/- each.	5,903.10	5,903.10	5,903.10	5,903.10
6. Earning Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations)				
1. Basic	0.39	0.45	0.52	1.03
2. Diluted	0.39	0.45	0.52	1.03

NOTES:
 The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended on 31st March 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2025 are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and the company website (www.dcwlimit.com).

For and on behalf of the Board of Directors
 Sd/-
 Bakul Jain
 Chairman & Managing Director
 Place : Mumbai
 Dated : 12th May, 2025
 DIN : 00380256

DCW LIMITED - Manufacturers of CHEMICALS THAT MAKE INDUSTRIES HUM
 Visit us at : www.dcwlimit.com

NOTICE
TATA CONSUMER PRODUCTS LIMITED
 Regd. Office: 1, Bishop Lefroy Road, Kolkata 700 020.

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
 NOTICE is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).

Name of the holder [and Jt. holder(s), if any]	Folio No(s)	Face Value	Cert. No(s)	Distinctive No(s)	No. of Shares
Amar Sukhi	TFA0006293	Rs. 1/-	00006957	12406391 To 12409540	3150

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate[s].
 Any person who has any claim in respect of the said share certificate[s] should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents: MUFUG Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W) Mumbai-400083. TEL: 8108116767 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue with the Duplicate Share Certificate[s].

Name(s) of the holder(s): Amar Sukhi,
 Legal Claimant
 Place: Mumbai
 Date: 13-05-2025
 12, Rishikesh, Worli Hill Estate, Mumbai-400018

ANGEL ONE LIMITED
 Regd. Off: 801, 6th Floor, Akruti Star, Central Road, MIDC, Andheri East, Mumbai - 400093 SEBI Registration No (Stock Broker): INZ000161534

PUBLIC NOTICE
 This is to inform that, "Angel One : Cashesprint" application on play store/IOS & weblink angeloneindia.com are wrongfully and deceptively using the brand name and logo of Angel One Limited to deceive the general public in believing it to be associated with Angel One Limited.

Further, certain whatsapp / telegram groups are wrongfully and deceptively using the brand name, logo of Angel One Limited along with name & image of senior officials to deceive the general public in believing it to be associated with Angel One Limited.

Investors and General Public are hereby informed that Angel One Limited does not have any association and/or relation, directly or indirectly with "Angel One : Cashesprint" application or weblink angeloneindia.com or private whatsapp / telegram groups in any capacity.

Angel One Limited will not be liable in any manner of financial loss and /or consequence of dealing with such application or weblinks. Please note that any person dealing with them will be dealing at his/her own risk and responsibility.

For ANGEL ONE LTD
 Sd/-
 Authorized Signatory
 Date : 13.05.2025

GOA STATE INFRASTRUCTURE DEVELOPMENT CORPORATION LIMITED
 7th Floor, EDC House, Dr. Alimaram Borkar Road, Panaji - Goa
 Tel.: (0832) 2493550 Email: email@gsidcltd.com

TENDER NOTICE
No: GSIDC/ENGG./NIT-25/2025-26 Date:12/05/2025

GSIDC invites online bids under two bid system on Item Rate Basis from eligible Contractors / Agencies for the work of "Construction of New Premises for Primary Health Centre at Porvorim, Goa" (Estimated Cost – Rs.20,64,56,443.00).

For detailed Tender Notice, please visit website <https://www.gsidcltd.com>.

JAMSHRI REALTY LIMITED
 CIN: L17111PN1907PLC000258
 Regd. Office: Falechchand Damani Nagar, Station Road, Solapur - 413 001.
 Email: jammill1907@gmail.com

NOTICE
 NOTICE is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 20th May, 2025, at 6:01-8, 6th Floor, Motimahal, 195, J. T. Road, Churchgate, Mumbai 400 020, at 5.00 pm (S.T.) to consider the Audited Financial Results of the Company for the 4th Quarter and Year ended on 31st March, 2025.

For JAMSHRI REALTY LIMITED
 Sd/-
 Place: Mumbai
 Date: 12th May 2025
 RAJESH DAMANI
 JOINT MANAGING DIRECTOR

PUBLIC NOTICE
 This is to inform that Mulund Himmat Co-op. Hsg. Soc. Ltd., Plot No. 786, Ground Floor, Dr. Rajendra Prasad Road, Mulund (West), Mumbai - 400 080 (Regd. No. BOM/W/T/HSG/TC/2204 of 8.10.1986) will be issuing new Share Certificates to all members as per MODEL BYE-LAWS OF CO-OP. HSG. SOCIETY LTD.

(If anyone has any discrimination about this please contact society within 14 days.)
 Date : 13.05.2025
 Sd/-
 For Mulund Himmat CHSL (Chairman/Secretary)

PUBLIC NOTICE
 This is to bring to the attention of all concerned that Mr. Kesari A. Patil, Mr. Bhalchandra Pandurang Patil and ors all residing at Patil House, L.M. Road, Kandarpada, Dahisar (West), Mumbai - 400068, are the lawful owners of the below-mentioned land 1) Survey No. 298, Hissa No. 4, CTS No. 692) Survey No. 298, Hissa No. 7, CTS No. 72 3) Survey No. 301, Hissa No. 8, CTS No. 76 All the above land is situated at village Dahisar, Taluka Borivali, District Mumbai Suburban. The above mentioned owners had entered into a Unregistered Memorandum of Understanding (MOU) and Power of Attorney agreement dated 10th December 2020 with M/s Shreeji Sharan. However, due to non-fulfillment of the terms and conditions of the said agreements and dishonor of the cheques issued, the said documents have been cancelled by the landowners. Accordingly, no claims or demands regarding the aforesaid land shall be entertained from any party. The landowners reserve their right to take legal action.

Sd/-
 Shallesh Thakur, Advocate
 Office No. 118B, Ajeeta Shopping Mall, Borivali (West), Mumbai - 400082
 Date: 13/05/2025
 Place: Mumbai

COCHIN INTERNATIONAL AIRPORT LTD.
CIAL/FIN/2025-26/05-01 13.05.2025
REQUEST FOR PROPOSALS

CIAL hereby invites sealed proposals from interested Life Insurance Companies, duly licensed by Insurance Regulatory and Development Authority (IRDAI) for Managing its Group Gratuity and Leave Encashment Funds. Proposals are required in respect of IRDAI Approved Group Employee Products under Traditional Scheme only.

Scope	Fund Size	Period of Appointment	Last Date of Submission
Selection of Life Insurers for Managing CIAL Group Gratuity & Leave Encashment Funds	Rs 125 Crores	3 years	10.06.2025

For more details, visit our website <https://www.cial.aero/Tenders>
 Sd/- Managing Director

FORM NO. CAA. 2
 [Pursuant to the Section 230(3) of the Companies Act, 2013 and Rule 6 and 7 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamation) Rules, 2016]

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, CHENNAI BENCH C.A.(CAA)/60/CHE/2024
In the matter of the Companies Act, 2013; AND In the matter of Section 230 to 232 read with Section 55 and Section 66 and other applicable provisions of the Companies Act, 2013 AND
 In the matter of Composite Scheme of Arrangement amongst Shasun Leasing and Finance Private Limited ("SLFL" or "Amalgamating Company" or "Transferor Company") and Axxelent Pharma Science Private Limited ("Axxelent" or "Amalgamated Company" or "Transferee Company") and their respective shareholders ("Scheme")

Axxelent Pharma Science Private Limited
 A company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at No.3, Jagadeeswaran Street, Thygaraya Nagar, Chennai – 600017
 CIN: U24110TR2019PTC131943 Applicant Company 2/ Transferee Company Amalgamated Company

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF THE UNSECURED CREDITORS OF AXXELENT PHARMA SCIENCE PRIVATE LIMITED CONVENED PURSUANT TO THE ORDER OF THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL FOR THE APPROVAL OF THE SCHEME

NOTICE is hereby given that by an order dated 29th April 2025 ("Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Chennai Bench ("NCLT") has directed to convene the meeting of the Unsecured Creditors of Axxelent Pharma Science Private Limited ("Applicant Company 2" or the "Transferee Company" or the "Amalgamated Company") for the purpose of considering, and if thought fit, approving, with or without modification(s), the said Composite Scheme of Arrangement amongst Shasun Leasing and Finance Private Limited ("SLFL" or "Amalgamating Company" or "Transferor Company") and Axxelent Pharma Science Private Limited ("Axxelent" or "Amalgamated Company" or "Transferee Company") and their respective shareholders ("the Scheme").

In pursuance of the said order and as directed therein, notice is hereby given that the meeting of the Unsecured Creditors of the Amalgamated Company will be held on **14th June 2025 at 10:30 a.m.** through video conferencing ("VC") / other audio-visual means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Act, where the said Unsecured Creditors of the Amalgamated Company are requested to attend.

In pursuance of the said Order and as directed therein, the Notice of the aforesaid Meeting along with the accompanying documents and instructions for participating in and voting at the meeting, have been sent through electronic mode to those Unsecured Creditors of the Amalgamated Company whose email IDs are registered with the Amalgamated Company or by way of Registered Post or Speed Post or Courier to other Unsecured Creditors who have not registered their e-mail addresses.

Aforesaid particulars are being sent to all the Unsecured Creditors, whose names appear in the list of Unsecured Creditors as at 30th April 2025. The aforesaid Unsecured Creditors shall be entitled to exercise their voting rights on the Resolution proposed in the Notice and attend the Meetings.

Copies of the said Notice, Scheme, Explanatory Statement under section 230(3) and other applicable provisions of the Companies Act, 2013 and other annexures as appended in the Notice are placed at the website of the Amalgamated Company viz. www.axxelent.com and the same can be obtained free of charge between 11.00 AM to 5.00 PM on all days (except Saturdays, Sundays and Public Holidays) at the Registered Office of the Amalgamated Company being No.3, Jagadeeswaran Street, Thygaraya Nagar, Chennai – 600 017.

The Hon'ble NCLT has appointed Ms.Pavithra Dayalan as the Chairperson and Mr.Adith Narayanan the Scrutinizer of the meeting of Unsecured Creditors and in respect of any adjournment or adjournments thereof.

The Meeting of Unsecured Creditors shall be conducted through VC or OAVM. The Unsecured Creditors can contact on Mobile: 8056196840 or write an e-mail at evoting@nsdl.co.in and soundarya@axxelent.com for assistance with respect to the technology for VC or OAVM either before or during the meeting.

The Scheme, if approved at the aforesaid meetings, will be subject to the subsequent approval of other regulatory authorities and sanction by the Hon'ble NCLT.

Sd/-
Ms.Pavithra Dayalan
 Chairperson appointed by the NCLT for the meeting of Unsecured Creditors

Date : 13.05.2025
 Place: Chennai

KEMP & COMPANY LIMITED
 Regd. Office: DGP House, 5th Floor, 88-C, Old Prabhadevi Road, Mumbai – 400 025
 CIN: L24239MH1982PLC000047
 TEL: 022 66539000 FAX: 022 66539089
 Email: kemp-investor@kempnco.com WEB: www.kempnco.com

Extract of statement of Audited Financial Results for the Year Ended 31st March, 2025

Sr. No.	Particulars	For the Quarter Ended		For the Year Ended	
		31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)
1	Total Income from Operations	76.05	153.02	317.62	407.68
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	(28.12)	33.46	(124.20)	(26.91)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	(28.12)	33.46	(124.20)	(26.91)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	(37.14)	22.08	(110.00)	(25.25)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(9,025.75)	(2,274.58)	(8,225.78)	(3,214.94)
6	Equity Share Capital	108.02	108.20	108.02	108.02
7	Reserves excluding revaluation reserve as at balance sheet:			12,845.88	21,071.66
8	Basic / Diluted Earning per share	(3.44)	2.04	(10.18)	(2.34)

NOTES:
 1 The above is an extract of detailed format of Quarterly and Year ended financials Results filed with BSE Ltd under regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of said Quarterly and Year ended financials results are available on the exchange website www.bseindia.com and on the company's website www.kempnco.com.
 2 The Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2025 have been taken on record by Board of Directors at its meeting held on 12th May 2025.

On behalf of the Board of Directors for KEMP & COMPANY LTD.

Shalini D. Piramal
 Managing Director
 D.I.No - 01365328

Place : Mumbai
 Dated : 12th May 2025

NOTICE

DSP MUTUAL FUND

NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

Record Date*: May 15, 2025

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit)*	Face Value (₹ per Unit)	Net Asset Value (NAV)* as on May 09, 2025 (₹ per unit)
DSP ELSS Tax Saver Fund	Direct	IDCW	0.600	10.00	90.282
DSP ELSS Tax Saver Fund	Regular	IDCW	0.600	10.00	23.969

The per unit rate is same for individual and other category of investors. *If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date.

Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any. IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any queries/clarifications in this regard may be addressed to: **DSP ASSET MANAGERS PRIVATE LIMITED** CIN: U65990MH2021PTC362316, Investment Manager for DSP Mutual Fund ('Fund'), Mafatal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400021, Tel. No.: 91-22-66578000, Fax No.: 91-22 66578181, Toll Free No: 1800 200 4499 Website: www.dspim.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

Place: Mumbai
 Date: May 12, 2025

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

